

मराठी भाषा विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील गट-ड  
संवर्गातील २५ % पदे निरसित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१५/प्र. क्र.१६१/आस्था-१

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
तारीख: २४ मे, २०१६.

वाचा -

शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-संकिर्ण-२०१५/प्र. क्र.५७/२०१५/विसु-१, दिनांक १४ जानेवारी,  
२०१६.

शासन निर्णय -

मराठी भाषा विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवर शिपाई संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील ११  
पदे मंजूर असून गट-ड संवर्गातील रिक्त असलेली सरळसेवेची ३ पदे वित्त विभागाच्या दिनांक  
१४/०१/२०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१(५) नुसार निरसित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर  
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५२७१३२३५६३४३३ असा आहे. हा आदेश  
डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, मराठी भाषा विभाग

प्रत,

- १) उप सचिव (कार्यासन-१२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) उप सचिव (वित्तीय सुधारणा-१), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सर्व अवर सचिव / सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक
- ५) निवडनस्ती (आस्थापना-१)